



PUNEMETROPOLIS

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे

Pune metropolitan Region Development Authority, Pune

नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे- ४११०४४

New Administrative Building, Near Akurdi Railway Station, Akurdi, Pune-411044

Ph No. : 020- 259 33 344 / 356 / 333 / फोन. नं. ०२०- २५९ ३३ ३४४ / ३५६ / ३३३ Email: comm@pmrda.gov.in

विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र

(मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियम क्र. ६.६.१ नुसार)

जा.क्र.:बीएचए/मौ.मांजरी खु.व वाघोली/ग.नं.१२४ इतर/ सेक्टर आर-१७/प्र.क्र.२५५५/२४-२५/ दि. ११/०३/२०२५
१११३५

प्रति,

मे. अॅशडॅन डेव्हलपर्स प्रा. लि., मांजरी हाऊसिंग प्रोजेक्ट्स एलएलपी,
व मर्क्युलस कंस्ट्रक्शन्स प्रा.लि. व इतर तर्फे श्रीमती मीना कर्णे,
पत्ता- सॉलीटीयर वर्ल्ड, ८ मजला, स.नं. ३६/१/१,
रेजेनसी क्लासीक, मुंबई बंगलोर महामार्ग, बाणेर, पुणे -४५

मौजे- मांजरी खु., येथील ग.नं. १२४ इतर व मौजे- वाघोली येथील ग.नं.१२५५/१४ व इतर
तालुका- हवेली, जिल्हा- पुणे क्षेत्र - ७५११४७.०० चौ.मी. (७५ हे. ११४७ आर.) या क्षेत्रावरील मंजूर
एकात्मिकृत नगर वसाहतीच्या दहाव्या सुधारित बृहत आराखड्यातील सेक्टर आर-१७, एकूण
क्षेत्र- १५३६८.०० चौ.मी. मधील रहिवास व वाणिज्य इमारत बांधकाम परवानगीचा प्रस्ताव मंजूरीस्तव
प्राधिकरणाकडे प्राप्त झाला आहे.

आपण प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रास अधिन राहून तसेच सोबतच्या परिशिष्ट 'अ' मध्ये
नमूद अटी व शर्तीस अधिन राहून उक्त प्रस्तावास विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

(मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने)



(श्वेता पाटील),

सह महानगर नियोजनकार
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,
पुणे

मौजे- मांजरी खु., येथील ग.नं. १२४ इतर व मौजे- वाघोली येथील ग.नं.१२५५/१४ व इतर तालुका- हवेली, जिल्हा- पुणे क्षेत्र - ७५११४७.०० चौ.मी. (७५ हे. ११४७ आर.) या क्षेत्रावरील मंजूर एकात्मिकृत नगर वसाहतीच्या दहाव्या सुधारित बृहत आराखड्यातील सेक्टर आर-१७, एकूण क्षेत्र- १५३६८.०० चौ.मी. मधील रहिवास व वाणिज्य इमारत बांधकाम परवानगीचा प्रस्ताव.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांचेकडील दि. ११/०३/२०२५ रोजीचे पत्र क्र. प्र.क्र.२५५५/२४-२५ सोबतचे परिशिष्ट 'अ'

- १) मंजूर नकाशाप्रमाणेच जागेचा विकास व बांधकाम करणे बंधनकारक राहिल.
- २) सदर विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र दिल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीपर्यंत बांधकाम सुरु करणे बंधनकारक राहिल. बांधकाम सुरु केल्याबाबत प्राधिकरणाला त्याप्रमाणे कळविणेत यावे. तदनंतर त्यापुढे आवश्यकतेनुसार विहित मुदतीमध्ये सदर परवानगी व प्रमाणपत्राचे नुतनीकरण करुन न घेतल्यास सदरचे परवानगी व प्रमाणपत्र संपुष्टात येईल.
- ३) सदर एकात्मिकृत वसाहतीमधील मौ. मांजरी खु. येथील क्षेत्राकरिता मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचेकडील पत्र क्र.पमह/कावि/१२८७/२००८, दि. ०७/०६/२००८ अन्वये प्राप्त उद्देशपत्र (Letter of Intent) तसेच मौ. वाघोली येथील क्षेत्राकरिता मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचेकडील पत्र क्र. पमह/कावि/१२३६/२०२०, दि. ०३/०३/२०२१ अन्वये प्राप्त उद्देशपत्र (Letter of Intent) मधील नमूद सर्व व शर्ती पूर्तता करणे कंपनीवर बंधनकारक राहिल. तसेच मौजे मांजरी खु. व मौजे वाघोली करिता मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचेकडील पत्र क्र. पमह/कावि/३०४/२०२३, दि. १२/०४/२०२३ अन्वये प्राप्त उद्देशपत्र (Letter of Intent) मधील नमूद सर्व व शर्ती पूर्तता करणे कंपनीवर बंधनकारक राहिल. व जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेकडील पमह/कावि/१६२५/२०२४, दि.१९/०९/२०२४ व जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेकडील पमह/कावि/२०९७/२०२४, दि.१३/१२/२०२४ अन्वये प्राप्त उद्देशपत्र (Letter of Intent) मधील नमूद सर्व व शर्ती पूर्तता करणे कंपनीवर बंधनकारक राहिल.
- ४) एकात्मिकृत नगर वसाहत विकसीत करणेकामी शासन अधिसूचना दि.०८/०३/२०१९ चे विनियम व त्यामध्ये सुधारित करण्यात येणाऱ्या सर्व नियमांचे तसेच शासनाकडून / जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करणे अर्जदार कंपनीवर बंधनकारक राहिल.
- ५) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांचेकडील जा.क्र. बीएचए / मौ. मांजरी खु. व वाघोली / बृहत आराखडा/प्र.क्र.२४०६/२४-२५, दि. १६/०१/२०२५ अन्वये सुधारित नववा बृहत आराखडा मंजूर असुन यातील अटी / शर्ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहिल.
- ६) शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना अधिसूचना टीपीएस- १८०७/२४५/प्र.क्र. ६४१/०७/नवि -१३, दि. ०४/०४/२००८ व शुध्दीपत्रक दिनांक ०४/१२/२००८ तसेच मा. संचालक, नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग यांचेकडील अधिसूचना क्र. टीपीएस / मौ. मांजरी खु. वाघोली / ए.न.व.प्र/ टीपीव्ही -१ / २८९६ दि. २७/१०/२०२० तसेच शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना टीपीएस- १८२१/१५६१/प्र.क्र.१३८/२०२२/नवि -१३, दि.२०/०२/२०२३ व जा.क्र. प्रा. यो. पुणे /मौ.मांजरी खु., वाघोली/ ए.न.व.प्र. दि.१९/०७/२०२४ अन्वये एकात्मिकृत



मौजे- मांजरी खु., येथील ग.नं. १२४ इतर व मौजे- वाघोली येथील ग.नं.१२५५/१४ व इतर तालुका- हवेली, जिल्हा- पुणे क्षेत्र - ७५११४७.०० चौ.मी. (७५ हे. ११४७ आर.) या क्षेत्रावरील मंजूर एकात्मिकृत नगर वसाहतीच्या दहाव्या सुधारित बृहत आराखड्यातील सेक्टर आर-१७, एकूण क्षेत्र- १५३६८.०० चौ.मी. मधील रहिवास व वाणिज्य इमारत बांधकाम परवानगीचा प्रस्ताव.

नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रामध्ये २.४२२१ हे. वाढ करून ६९.७८२५ हे. व प्रा. यो. पुणे /मौ.मांजरी खु., वाघोली/ ए.न.व.प्र. /टिपीव्ही-१/६१९४, दि.२२/११/२०२४ अन्वये Locational Clearance मधील अटीचे / सुचनांचे पालन करणे अर्जदार कंपनीवर बंधनकारक राहिल.

- ७) विशेष प्रसंगी महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांनी लेखी आदेश दिले तर ते कंपनीवर बंधनकारक राहतील. त्यास सदर परवानगी वरून बाधा येणार नाही.
- ८) नगर वसाहतीच्या नियमावलीतील अनुज्ञेय असलेल्या एकूण चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मर्यादेत संपूर्ण टाऊनशिप चे बांधकाम करणे अर्जदार कंपनीवर बंधनकारक राहिल.
- ९) प्रकल्पाबाबत कोणतीही जाहीरात करतेवेळी जाहिरातीमध्ये मंजूर विकास परवानगी प्रमाणे तपशील व नकाशे इत्यादीचा समावेश करणे अर्जदार कंपनीवर बंधनकारक राहिल.
- १०) प्रस्तावासोबत मौजे मांजरी खु. येथील मोजणी मो.र.नं. २२१/२०११, दि. २८/०२/२०१२ व मौजे वाघोली खु. येथील मो.र.नं.७०७, ७०८, ७०९, ७१०, ७११, ७१२/२०१८, दि. ०४/०१/२०१९ ने केलेल्या वहीवाटीचे मोजणी नकाशातील हद्दीचे तसेच जागेच्या मालकी / वहीवाटीबाबत अर्जदाराने /विकासकाने/ जमीनमालकाने याबाबत सादर केलेल्या मोजणीस अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे. सदर जमिनीचे वहीवाटीचे/ हद्दीचे अनुषंगाने अथवा इमारतीबाबत कोणतेही व्यक्तिगत वाद/ न्यायालयीन वाद उद्भवलेस त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार / विकासक / जमीनमालक यांची राहिल. ज्या जागेची मालकी / वहीवाट, अर्जदार /विकासक / जमीनमालक यांची नाही अशा कोणत्याही जमिनीवर सदर परवानगीव्दारे विकास अनुज्ञेय राहणार नाही.
- ११) प्रस्तुतच्या जमिनीवर आर्थिक संस्थांचा बोजा असल्यास त्यास अर्जदार / जमीनमालक /विकासक सर्वस्वी जबाबदार राहतील.
- १२) नागरी जमीन (कमाल धारणा व विनियम) अधिनियम, १९७६ हा निरसित झाला असल्याने या अधिनियमांतर्गत बाबींकरिता प्रस्तावासोबत आपण रु. ५००/- च्या स्टॅम्प पेपरवरील दिनांक- २९/११/२०२४ रोजी नोटरी श्री. सतिशचंद्र पितळे यांचेसमोर केलेले विहीत नमुन्यातील शपथपत्र व बंधपत्र क्र. ३२२/४२/२०२४ सादर केलेले आहे. सदर शपथपत्र व बंधपत्रास अधिन राहून सदर बांधकाम परवानगी देण्यात येत आहे. त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी अर्जदार /जमीनमालक /विकासक यांची राहिल सदर शपथपत्र व बंधपत्रातील माहिती चुकीची अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास झालेले बांधकाम अनधिकृत मानून कोटेशन पात्र राहिल.



मौजे- मांजरी खु., येथील ग.नं. १२४ इतर व मौजे- वाघोली येथील ग.नं.१२५५/१४ व इतर तालुका- हवेली, जिल्हा- पुणे क्षेत्र - ७५११४७.०० चौ.मी. (७५ हे. ११४७ आर.) या क्षेत्रावरील मंजूर एकात्मिकृत नगर वसाहतीच्या दहाव्या सुधारित बृहत आराखड्यातील सेक्टर आर-१७, एकूण क्षेत्र- १५३६८.०० चौ.मी. मधील रहिवास व वाणिज्य इमारत बांधकाम परवानगीचा प्रस्ताव.

- १३) विषयांकित जमिनीवर कोणतेही विकास कार्य सुरु करण्यापूर्वी रेखांकन जागेवर सिमांकित करुन भूमि अभिलेख खात्याकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. मंजूर रेखांकनानुसार जागेवरील सिमांकन झाल्यानंतर, भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याची रुंदी मंजूर रेखांकनात दर्शविल्यापेक्षा कमी भरता कामा नये. यामध्ये कोणताही बदल झाल्यास रेखांकन पुन्हा मंजूर करुन घेणे बंधनकारक राहिल. अशा प्रमाणित रेखांकनाची प्रत प्राधिकरणास सादर करुन त्यास अंतिम मंजूरी घेतल्याशिवाय कोणताही विकास करता येणार नाही.
- १४) मंजूर नकाशात दर्शविलेप्रमाणे नियोजित बांधकामापासुन पुढील, मागील व बाजूची सामासिक अंतरे प्रत्यक्षात जागेवर कायम व खुली ठेवणे आवश्यक राहिल.
- १५) रेखांकनातील भूखंड व नियोजित इमारतीचा वापर फक्त मंजूर नकाशानुसार "रहिवास व वाणिज्य" याप्रमाणे अनुज्ञेय केलेल्या वापरासाठी करणे बंधनकारक राहिल. इमारतीच्या वापरात बदल करावयाचा असल्यास त्यास प्राधिकरणाची पूर्वमंजूरी घ्यावी लागेल.
- १६) इमारतीचे जोता तपासणीसाठी अर्ज करताना अकृषिक परवानगी आणि परवानाधारक, वास्तुविशारद/ अभियंता /स्ट्रक्चरल अभियंता/ सुपरवायझर यांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल, त्याचप्रमाणे अंतिम भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना बांधकाम प्रस्तावांतर्गत जमिनीचे महसूल /भूमी अभिलेखात एकत्रिकरण /उपविभागणी केलेला अद्यावत ७/१२ उतारा /प्रॉपर्टी कार्ड व मोजणी नकाशा सादर करणे बंधनकारक राहिल.
- १७) इमारतीचे मंजूर नकाशानुसार जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जोते तपासणी प्रमाणपत्र प्राप्त करुन न घेता पुढील बांधकाम केल्यास सदरचे बांधकाम अनधिकृत समजण्यात येऊन असे बांधकाम दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहिल.
- १८) अभिन्यासातील रस्ते, व खुली जागा यांची देखभाल व अभिन्यासामध्ये दर्शविलेले बृहत आराखडा / वर्गीकृत /प्रादेशिक योजना रस्ते/ रस्ता रुंदीकरणातील क्षेत्र सर्व जनतेच्या वापरासाठी तसेच शेजारच्या जमीनमालकास वापरण्यास खुले ठेवणे बंधनकारक राहिल.बृहत आराखड्यातील सर्व अटी / शर्ती यांचे पालन करणे अर्जदार / विकासक / जमिनमालक यांचेवर बंधनकारक राहिल.
- १९) बृहत आराखड्यातील सर्व रस्ते व सोयी सुविधा यांचा विहीत मुदतीत विकास करुन घेणे अर्जदार / विकासक / जमिनमालक यांचेवर बंधनकारक राहिल.
- २०) रेखांकनातील रस्ते, गटारे, खुली जागा इत्यादी अर्जदारांने/ विकासकांने /जमीनमालकाने भूखंड/ सदनिका वितरित करण्यापूर्वी जागेवर स्वखर्चाने व समाधानकारकरित्या विकसित करणे आवश्यक आहे.



मौजे- मांजरी खु., येथील ग.नं. १२४ इतर व मौजे- वाघोली येथील ग.नं.१२५५/१४ व इतर तालुका- हवेली, जिल्हा- पुणे क्षेत्र - ७५११४७.०० चौ.मी. (७५ हे. ११४७ आर.) या क्षेत्रावरील मंजूर एकात्मिकृत नगर वसाहतीच्या दहाव्या सुधारित बृहत आराखड्यातील सेक्टर आर-१७, एकूण क्षेत्र- १५३६८.०० चौ.मी. मधील रहिवास व वाणिज्य इमारत बांधकाम परवानगीचा प्रस्ताव.

- २१) नियोजित बांधकामातील मजल्यांची संख्या व उंची, मंजूर रेखांकन/बांधकाम नकाशांवर दर्शविल्यापेक्षा जास्त असता कामा नये.
- २२) नियोजित बांधकामाचे क्षेत्र, प्रादेशिक योजना रस्ते/रस्ता रुंदी क्षेत्र नकाशावर दर्शविलेनुसार प्रत्यक्ष जागेवर असणे आवश्यक आहे.
- २३) नकाशे मंजूरीनुसार इमारतीमध्ये भुकंप प्रतिरोधकाचे (Earthquake) दृष्टीने व Natural Calamities च्या दृष्टीने उपाययोजना करणे व इमारतीचे स्ट्रक्चरल डिझाईन कंपनीच्या संबंधित सल्लागार यांचेकडून करून घेणे व त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करणे व त्यांच्या सल्याने व देखरीखाली करणे अर्जदार कंपनीवर बंधनकारक राहिल.
- २४) जागेतील/ जागेलगतच्या नाल्याच्या/ नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा येईल, असे कोणतेही बांधकाम करता येणार नाही. त्याचप्रमाणे उक्त जमिनीवरील विकास करताना जागेवरील भूपृष्ठ रचनेमध्ये अनाधिकृत बदल करता येणार नाहीत. सदर अटीचा भंग करून विकास केल्याने दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी अर्जदार / विकासक/ जमिनमालक यांची राहिल.
- २५) स्ट्रक्चरल इंजिनियर / डिझायनर यांनी तयार केलेल्या Structural Design नुसार प्रत्यक्ष जागेवर बांधकाम व संरक्षण भिंतीचा विकास करणे आणि त्याबाबत शेजारील जमिनधारक यांना धोका पोहचणार नाही, याची जबाबदारी अर्जदार / विकासक व सुपरवायझर यांची संयुक्तिक राहिल.
- २६) अर्जदार / विकासक/ जमिनमालक यांनी दि.१६/१२/२०२४, क्र.३५०/४५/२०२४ अन्वये दिलेल्या शपथपत्रास अधिन राहून ही परवानगी देण्यात येते असून प्रमाणित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमधील सर्व नियम आणि भारतीय मानक ब्युरोने विहित केलेल्या सुरक्षा प्रमाणकांचे पालन करणे अर्जदार / विकासक/ जमिनमालक यांचेवर बंधनकारक राहिल. (नियम क्र. ७.१)
- २७) शासन नगर विकास विभागाकडील दि. १९/११/२००८ चे निदेश क्र. टिपीव्ही-४३०८/४१०२/ प्र.क्र.३५९/०८/नवि-११ नुसार अर्जदार / विकासक/ जमिनमालक व वास्तुविशारद यांनी बांधकाम नकाशामध्ये प्रत्येक सदनिकेचे एकूण चटईक्षेत्र (Carpet area) नमूद केलेले आहे. सदर नमूद चटई क्षेत्रा (Carpet area) बाबत आकडेमाडे, गणितीय चुका इ. बाबत वास्तुविशारद व अर्जदार / विकासक/ जमिनमालक संयुक्तिकरित्या जबाबदार राहतील.
- २८) एकात्मिकृत नगर वसाहतीकरीता मान्य दि.०५/०९/२०२४ रोजीच्या अधिसूचना, शासन क्र. टिपीएस-१८२१/४५२/प्र.क्र.१०५/२०२२(भाग-२)/नवि-१३ नुसार नियम क्र.१४.१.१.१२ अन्वये " i) Bank Guarantee shall be released as per stages of infrastructure Development. ii) If the basic infrastructure of the development is done before the commencement of the building, then no need of the bank guarantee at the time of Master Plan. if the infrastructure is getting



मौजे- मांजरी खु., येथील ग.नं. १२४ इतर व मौजे- वाघोली येथील ग.नं.१२५५/१४ व इतर तालुका- हवेली, जिल्हा- पुणे क्षेत्र - ७५११४७.०० चौ.मी. (७५ हे. ११४७ आर.) या क्षेत्रावरील मंजूर एकात्मिकृत नगर वसाहतीच्या दहाव्या सुधारित बृहत आराखड्यातील सेक्टर आर-१७, एकूण क्षेत्र- १५३६८.०० चौ.मी. मधील रहिवास व वाणिज्य इमारत बांधकाम परवानगीचा प्रस्ताव.

built before taking the building permission then in such cases also there is no need of Bank Guarantee"

तथापि, याबाबत प्रकल्प प्रस्तावक यांनी Basic Infrastructure विकसित केलेबाबत अथवा बँक गॅरंटीबाबतचे नोटलाईज्ड क्र.१२०/१६/२०२५, दि.२२/०२/२०२५ हमीपत्र सादर केले असून त्यातील सर्व अटी / शर्ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.

२९) ओला व सुक्या कचऱ्याकरिता सदर जागेत स्वतंत्र कंटेनरची सोय करणे आवश्यक राहिल. विघटन होण्याच्या ओल्या कचऱ्यासाठी गांडुळखत प्रकल्प अर्जदार / विकासक/ जमिनमालक यांनी स्वखर्चाने करावयाचा आहे.

३०) शासन निदेशानुसार बांधकाम करताना प्लाय अॅशचा वापर करणे बंधनकारक राहिल.

३१) सौर उर्जेवर पाणी तापवण्यासाठीची यंत्रणा अर्जदार/ विकासक/ जमिनमालक यांनी इमारतीचे वापरापूर्वी स्वखर्चाने करावयाची आहे.

३२) वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लॅंट / Sewerage Treatment Plant उभारणे अर्जदार/ विकासक/ जमिनमालक यांचेवर बंधनकारक असून पाण्याचा फेरवापर बगीचा, झाडाची जोपासणा यासाठी करणे आवश्यक आहे.

३३) सदर प्रकरणी अर्जदार यांनी Ministry of Defence यांचेकडील जा.क्र. SWAC/२५६४/६/२२८५/ATS (BM) दि. २६/११/२०२० रोजीचे ना-हरकत दाखला एकूण उंची १२९.३० मी. व AMSL ६९१.४० मी. साठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले आहे. यातील बटी / शर्ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.

३४) प्रारंभ प्रमाणपत्र दिलेल्या कोणत्याही इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियम क्र. ७.५ नुसार पुर्णत्वाचे अर्जदार/ विकासक / जमिनमालक यांनी सादर करून नियम क्र. ७.६ नुसार भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्याखेरीज कोणत्याही इमारतीचा भागशः / पुर्णतः वापर सुरु केल्यास अर्जदार / विकासक / जमिनमालक कारवाईस पात्र राहिल..

३५) सदर जमिनीचे क्षेत्रफळ ५०० चौ. मी. जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक प्रत्येक ८० चौ. मी. क्षेत्रासाठी एक झाड याप्रमाणे वृक्ष लागवड करणे व त्याची जोपासणा करणे अर्जदार/ विकासक / जमिनमालक यांचेवर बंधनकारक राहिल.



मौजे- मांजरी खु., येथील ग.नं. १२४ इतर व मौजे- वाघोली येथील ग.नं.१२५५/१४ व इतर तालुका- हवेली, जिल्हा- पुणे क्षेत्र - ७५११४७.०० चौ.मी. (७५ हे. ११४७ आर.) या क्षेत्रावरील मंजूर एकात्मिकृत नगर वसाहतीच्या दहाव्या सुधारित बृहत आराखड्यातील सेक्टर आर-१७, एकूण क्षेत्र- १५३६८.०० चौ.मी. मधील रहिवास व वाणिज्य इमारत बांधकाम परवानगीचा प्रस्ताव.

- ३६) सदर प्रकरणी जागेवर जोते तपासणी पूर्वी अग्निशमन विभागाकडील ना हरकत दाखला सादर करणेबातचे नोटरीज्ड प्रतिज्ञापत्र क्र.१२१/१६/२०२५, दि.२२/०२/२०२५ रोजीचे हमीपत्र सादर केले आहे.
- ३७) सदर इमारतीचे बांधकाम सुरू करताना बृहत आराखड्यातील सर्व रस्त्याची कामे विकास कार्य सुरू करणे बंधनकारक राहिल.
- ३८) सदर प्रकरणी एकात्मिकृत नगर बसाहत प्रकल्पाकरिता पर्यावरण विभागाकडील दि. ०८/०२/२०२४ अन्वये FSI १८५६१५८.६४ चौ.मी, NON FSI - १२०१९९.३६ चौ.मी असे एकूण FSI + NON FSI - २७७६३५८.०० चौ.मी क्षेत्राकरिता Environment Clearance प्राप्त असून सदर प्रमाणपत्रातील अटी व शर्ती अर्जदार/विकासक यांचेवर बंधनकारक राहतील.
- ३९) बृहत आराखड्यातील सर्व अटी शर्ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.
- ४०) सोशल हाऊसिंगच्या सेक्टरमधील सदनिकाला भोगवटा घेतल्यानंतर उर्वरित रहिवासी सेक्टर मधील सदरनिकांचा भोगवटा अनुज्ञेय होईल.
- ४१) मोठ्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मंजूरीमधील गरोदर माता, स्तनदा माता आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांकरिता शेड बांधणे, शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाळणाघर इ. तात्पुरत्या सुविधा कंत्राटदार किंवा बांधकाम विकासक यांनी करणे आवश्यक आहे.
- ४२) प्रस्तुत जमिनीवर भविष्यात छाननी शुल्क, प्रिमीयम शुल्क, विकास शुल्क, वाढीव विकास शुल्क, सुरक्षा ठेव व कामगार कल्याण उपकर इत्यादी बाबतच्या रक्कमेची बाकी उद्भवल्यास सदर रक्कम प्राधिकरणाकडे जमा करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहिल.
- ४३) अर्जदार यांनी सादर केलेली कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे ही चुकीची/दिशाभूल करणारी आढळल्यास प्रस्तुतची विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र रद्द समजणेत येईल.

(मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने)



(श्वेता पाटील),

सह महानगर नियोजनकार
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,
पुणे